

DOLPHIN OFFSHORE ENTERPRISES (INDIA) LIMITED

UNIT NO.301, A - WING, KANAKIA ZILLION, JUNCTION OF LBS MARG & CST ROAD, KURLA (W), MUMBAI 400070.

Email : info@dolphinoffshore.com



August 03, 2024

To,
Corporate Relations Department
BSE Limited
2nd Floor, P.J. Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001

To,
Corporate Relations Department
National Stock Exchange of India Limited.
Exchange Plaza, Plot No. C-1, Block-G,
Bandra Kurla Complex, Bandra (East),
Mumbai – 400 051.

SCRIP CODE: 522261

SYMBOL: DOLPHIN

Sub.: Newspaper Publication of Financial Results – Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

In compliance with Regulation 47 and other applicable provisions of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copy of newspapers advertisement published on Saturday, August 03, 2024, in Active Times (English) and Lakshwasdeep (Marathi) editions wherein the unaudited standalone and consolidated Financial Results of the Company for the quarter ended on June 30, 2024 as approved by the Board of Directors of the Company at its meeting held on Friday, August 02, 2024 have been published.

This intimation will also be uploaded on the Company's website at www.dolphinoffshore.com

You are requested to take the same on your record.

Thanking You,

Yours faithfully,

For, Dolphin Offshore Enterprises (India) Limited

K. B. Khamar

**Krena Khamar
Company Secretary & Compliance Officer
Membership No. A62436**



Encl.: a/a

Read Daily Active Times

PUBLIC NOTICE

Please take notice that late Chandulal Maganlal Shah and Shankuntala C Shah was the members of THE KUND KUND CHSL situated at Dafary Road,opp Ramleela Maidan, Malad (East), Mumbai-400037 constructed on plot bearing CTS No. 316, village Malad East, Taluka Borivali MSD holding share certificate No. 14 with distinctive Nos. from 66 to 70 with respect to Flat No.14, admeasuring about 500 sq. feet carpet area on 1st floor of the building of the society. Please take further notice that the said late Chandulal Maganlal Shah died intestate on 02.09.1996 at Kandivli Mumbai and Shankuntala C. Shah died intestate on 23.11.2019 leaving behind 1) LATE NARANDRA C SHAH 1(A) NAYANAN, SHAH 1(B) NISHAP, GANDHI 1(C) NITI A. SHAH, 2) BHARAT C SHAH, 3) LATE JITENDRA C SHAH, 3(A) KOKILA J SHAH, 3(B) HEMANGINI N DOSHI, 3 (C) SWEETAL S. SHAH, 3(D) RAVI J SHAH 4) ASHOK C SHAH 5) JAGRUTI S DOSHI as their only heirs and legal representatives entitled to the estate of the deceased. Any person having any claim in the said flat and/or the Share whether by way of mortgage, charge, gift, trust, use, possession, inheritance, maintenance, tenancy, lease, lien, easement or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing together with supporting documents to the undersigned within 14 days from the date of publication hereof otherwise claims, if any, shall be considered as waived and my clients will apply for the transfer of the said flat and the said shares to the society/concerned authority in his/her names.

Adv. Aakash Shah,
Office: B/1, Gr. Floor, Shiv Nikaj Bldg.
Opp. Laxminaryan Temple,
Laxminaryan Lane, Off. Mathuradas Road,
Kandivli West, Mumbai-400067.
Mobile: 902945984
Email: adv.aakashshah@gmail.com

जाहीर नोटीस

अर्जदार - अमिन बाबुलाल गुप्ता यांच्या सांगण्यावरून जाहीर नोटीस देत आहे की, अर्जदाराचे वडील हे, बाबुलाल रामवली गुप्ता हे कम नं.१११६, ६ वा मजला, लक्ष्मिका अपार्टमेंट '१' फ्लॉ (पॅल अटॉर्नी नगर एकात-समोर-नगर को.अप्री.सी.स.सि), ३ अ.अ.सोला नगर, सावरण, पूर्व ४०००११, येथे राहत होते. संपन्न हे, बाबुलाल रामवली गुप्ता हे वडील सोसायटीचे सदस्य असून भाग्यलाल यांच्याला याचू केलेला आहे. वडील वडील सट्टीनेचे मालक आणि संपत्तीचे समर्थक हे, बाबुलाल रामवली गुप्ता असून त्यांचा मृत्यू दि.११/०१/२०१९ रोजी झाला असून त्यांच्यावर त्यांचा पत्नी हे, उर्मिला बाबुलाल गुप्ता यांचे दि.११/०१/२०१९ रोजी निधन झाले आहे. त्यांच्या याचत जमिनीप्रमाणे कायदेशीर वारस आहेत.

अ. क्र.	वासवांची नावे	मयल व्यक्तीची नावे
१.	लक्ष्मिनारायण बाबुलाल गुप्ता	मुलगा
२.	संगीता कृष्णावती गुप्ता	मुलगी
३.	दिलीप बाबुलाल गुप्ता	मुलगा
४.	अमिन बाबुलाल गुप्ता	मुलगा
५.	माधुरी जितेंद्र अमलाल	मुलगी

वा व्यक्तिगत अन्य कोणीही वासदार नाहीत.

अर्जदाराच्या संपत्तीप्रमाणे मालक हे, बाबुलाल रामवली गुप्ता यांच्या याचत वडील मृत्यू वासदार अजूनही १, २, ३, आणि ५ मनी अर्जदार अमिन बाबुलाल गुप्ता यांचा मालक सट्टीनेच्या वासवांसाठी हक्कावर प्रमाणित दिलेले आहे. वडील अर्जदार अमिन बाबुलाल गुप्ता हे वडील सट्टीनेच्या वासवांसाठी एकमेव वासदार आहेत. बाबुलाल कोमारी काही हक्कात न आणून अमलाल १५ दिवसांच्या आत आपला दावा नसू करावा. अन्यथा कोणीही आक्षेप नाही असे गृहीत धरण्यात येईल.

वडील माहिती खरी असून मी, सट्टीनेच्या देत आहे.

(अमिन बाबुलाल गुप्ता)
अर्जदार

PUBLIC NOTICE
TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

That the present Public Notice is given on behalf of "Air India Staff Colony Association", P.T.R. No.F-777 (Bombay), for scrutiny and finalizing the membership list. It has been observed that few members are in arrears of the annual membership fees and some members have not paid their membership fees for years together. The members who have not paid the fees for more than 12 months ceased to be members of the present Association. The members who are in arrears of the annual membership fees for the current tenure are requested to deposit the same with the Association within 10 days from the publication of this notice. And thereafter, no grievance will be entertained from any of the individuals / past members. Accordingly, the membership list will be scrutinized and finalized. The existing members are requested to furnish their details in the prescribed form available with the Association within 10 days from the publication of this notice. After scrutiny and finalization of the membership list, the valid list of the members will be affixed on the notice board of the Association on 16.08.2024. And the said list will be considered as final.

Place: Mumbai
Date: 03.08.2024

For on behalf of
Air India Staff Colony Association

Sd/-
General Secretary

SHUBHAM HOUSING DEVELOPMENT FINANCE CO. LTD.
CIN: U65921DL2010PLC199469 | Tel: +91 124 4212531 | www.shubham.co.
Corporate Office: Shubham House, 425 Udyog Vinhar, Phase IV, Gurugram-122015
Regd. Office: 608-609, 6th Floor, Block-C Ansal Imperial Tower, Community Centre, Naraina Vinhar, New Delhi-110028

shubham

NOTICE

Notice is hereby given that the Branch office of the company 1st Floor, Office No. 101, 'C' Wing, Usha Sankulook Baug, Kalyan West, Kalyan, Maharashtra-421301 (India), will be closed operationally w.e.f. the close of office hours on 4th Nov. 2024 for the want of some better opportunities. However, Company shall continue to render its services to its customers from 1st Floor, Shubha Apt., Santoshi Mata Road, Kalyan West, Maharashtra-421301 (India), should any member of public has further query(ies) in the matter hereof, he/she may please contact us at our customer care, details whereof can be accessed at www.shubham.co

For and on behalf of the
Shubham Housing Development Finance Company Ltd.

Sd/-
Date :- Gurugram,
Place :- 03-08-2024 Sanjay Chaturvedi, CEO

PUBLIC NOTICE

Public notice is hereby given on behalf of my client **MR. TUKARAM GENAJI DHAUNDE** who is only legal heir of his father **LATE GENAJI NIROJJI DHAUNDE**, who was owner of premises situated at Swapnapturi SRA Co.op. Hsg Soc. Ltd., Building No. 29, Flat No. 504, MMRDA Colony, Kulkreja Nagar Nagababa Nagar, Vashinka, Chembur Mumbai - 400074 was expired on 27-12-2012 and after his death the above said property transfer in my name in the year 2018, but still if anyone have any objection for the above said property please contact on 8454920758 within 7 days from the date of this public notice.

Sd/-
ADVOCATE B. K. MISHRA

IN THE COURT OF JOINT MAMLATDAR- I OF TISWADI TALUKA AT PANAJI - GOA
CASE No. MND/PUR/11/2024/JM-I/Calapor

1. Mr. Raju kankonkar alias Raposo
2. Mr. Sandis Kankonkar alias Raposo
Both R/O H.No.97, Aradi Bandh,
Santa Cruz, Tiswadi Goa

..... Applicants

Rev. Fr. Leonardo D'souza (sd)
R/O Victor of Nagoa Church,
Bardez Since deceased through Legal Heirs,
Hercules D'souza 1st Floor N0.9, Maddona Colony,
Mandapeshwar, Borivali West, Mumbai.

.....Opponent

To,
The Opponent..

PUBLIC NOTICE

Whereas the above applicants have filed an application before this court under the provision of Section 16(1) of Goa Daman and Diu Mundkar Act, 1975.

And whereas the applicant vide his application dated 20/03/2024 has prayed for substitute service by way of Publication on any daily news paper stating that notice sent to the opponent by the applicant by Registered A.D. are returned unserved with the postal remark "insufficient address"

Therefore notice is hereby given under V Rule 20(1-A) of Civil Procedure Code, 1908 to appear in this court in person by the order duly instructed and able to answer all material questions relating to the case or who will be accompanied by some person able to answer all such questions on 17/09/2024 at 10.30 a.m. claim, to answer the claim.

Take notice that in default of your appearance on the date and time mentioned above, the matter will be heard in your absence.

Given under my hand and the seal of this Court on this 31st day of July, 2024.

Sd/-
(Ramkrishna Sagun Salgaonkar)
Jt. Mamlatdar-I of Tiswadi Taluka
Panaji-Goa

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority
Under Section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963.
First floor, Gauddevi Shahi Mandai, Near Gauddevi maidan, Gokhale Road, Thane (W) 400 602.
E-mail :- ddr.tna@gmail.com Tel :- 022 2533 1486

No.DDR/TNA/ Deemed Conveyance/Notice/4538/2024 (Date :- 29/07/2024
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963
Application No. 489 of 2024

Applicant :- Bramhand Phase-VI Co-operative Housing Society Ltd.,
Address :- Survey No. 125/2, Village Kolshet, Ghodbunder Road, Thane (W)-400607.

Versus

Opponents :- 1. M/s. Kabra & Associates through Partner Shri. Rajesh Kabra 2. Naresh Tukaram Gharat 3. Vithu Tukaram Gharat 4. Rakhambhai Maruti Ture 5. Vasanit Dinkar Patil 6. Yamuna Sawant Patil 7. Seetabai Brubhupat Gharat 8. Avinash Brubhupat Gharat 9. Vandana Sheshaji Mhatre 10. Kavita Keshav Mhatre 11. Laxmi Jitendra Patil 12. Sangeta Ajay Choudhary 13. Jyoti Rohit Mukadam 14. Madhukar Hanuman Bhoir 15. Anusaya Ghanshyam Patil 16. Rekha Dattatrey Vekhande 17. Raj Ghanshyam Bhoir 18. Himanshu Ghanshyam Bhoir 19. Shantibai Sadashiv Patil 20. Jagdish Shreeram Patil 21. Daulat Shreeram Patil 22. Manikabai Abhinmanu Bhoir 23. Bhanumati Dattatrey Dayare 24. Nirmala Shreeram Patil urf Nirmala Jaywant Patil 25. Bramhand Phase-VI Building No. E-10 Co-op. Hsg. Society Ltd. 26. Bramhand Phase-VI Building No. E-10 Co-op. Hsg. Society Ltd. 27. Anmol Co-op. Hsg. Society Ltd. 28. Srushiti Co-op. Hsg. Society Ltd. 29. Om Nisarg Co-op. Hsg. Society Ltd. 30. Thane Municipal Corporation.

The notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 20/08/2024 at 01:30 p.m.

Description of the Property :- Mouje Kolshet, Tal. Thane, Dist-Thane

Survey No./CTS No.	Hissa No.	Total Area
125	5	9965.54 sq.mtrs.
125	2	

Sd/-
(Dr. Kishor Mande)
District Deputy Registrar,
Co-operative Societies, Thane,
& Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

PUBLIC NOTICE

Take Notice that on behalf my clients, **MR. ABDUL KADAR XEC and MRS. NAZNEEN MOHIUDDIN KHAN DESHMUKH**, who intends to purchase the schedule residential flat known as **MR. YOGENDRA KALLANNA UMBARJE**, who is the sole owner of **Schedule Residential flat** mentioned below, which was previously purchased by **MR. YOGENDRA K. UMBARJE and MRS. VIMAL K. UMBARJE** from **Housing Development and Infrastructure Limited (HDIL)**, (the Developer) by registered Agreement for Sale, Dated, 6th October, 2009, registered with the Sub Registrar of Assurances, Andheri Taluka, at Mumbai Suburban, under Document Serial No. BDR-1509422/2009, dated, 09th October, 2009. And holds the Share Certificate No. 029 bearing distinctive No. 271 to 280, Dated, 29th May, 2018 (Hereinafter referred as the "said Shares") issued by **Metropolis C.H.S LIMITED**.

It appears that said **MRS. VIMAL K. UMBARJE**, being the co-owner expired on 11th October, 2022, at Mississauga, Toronto, Canada, without making any nomination or without making any testamentary declaration at Mumbai, leaving behind his son **MR. YOGENDRA KALLANNA UMBARJE**, as the only legal heir. And therefore on the basis of relevant documents submitted, the society had transferred the said shares and he has been admitted as the members of the society, and now he is the legal owner of the schedule residential flat and said Share Certificate stand in his name.

Now the said **MR. YOGENDRA KALLANNA UMBARJE** intends to sale the subject property to **MR. ABDUL KADAR XEC and MRS. NAZNEEN MOHIUDDIN KHAN DESHMUKH**.

All persons, having any right, title, interest, benefit, claim, or demand, of any nature in or to the **SCHEDULE RESIDENTIAL FLAT**, or any part/s thereof, by way of sale, exchange, gift, lease, tenancy, license, mortgage, charge, lien, trust, inheritance, bequest, easement, possession, cultivation, occupation, maintenance, memorandum of understanding, development rights, agreement to sell or otherwise howsoever, are required to make the same known in writing, together with documentary proof in support thereof, to the undersigned, at P.O. No. ADV. JAWAL LATIN SHAH, Shop No. 1A/S, Ground Floor, Lakshman Jhoti, C.H.S. Limited Opp. JP Road, Andheri (West), Mumbai 400058, within 14 (Fourteen) days of the date hereof, otherwise it shall be deemed that all such persons have surrendered and abandoned all their claims, rights, interest and title of any and all nature in the **Schedule Property** and are left with no claim, right, title or interest of any nature in the **schedule Property**.

SCHEDULE OF THE RESIDENTIAL FLAT

Residential Flat No. 603, Sixth Floor, A Wing, Metropolis C.H.S. Limited, Opp. Gurudwara Four Banglours, Jay Prakash Road, Andheri (West), Mumbai-400 053, admeasuring 101.07 square meters carpet area i.e. 121.28 square meters built up area, alongwith Share Certificate No. 028, Consisting of Ten shares of Rs. 50/- each and the said building is constructed in the year 2016, consisting of A, B and C Wing, comprising of four lower basements, still, first podium plus 31 or more upper floors, with lifts situated in the K (West) municipal ward, of Municipal Corporation of Greater Mumbai, situated in the Revenue Village: Ambivali, Taluka: Andheri, bearing C.T.S. No. 866-B (Part), in the registration district of Mumbai Suburban.

Place: Mumbai.
Date: 03rd August, 2024.

Sd/-
Adv. JAWAL J. SHAH,
B. Com., LL.B.
Advocate High Court.
Registration No. MAH/898/2020.

BAJAJ HOUSING FINANCE LIMITED
Corporate Office: Cerebrum IT Park B2 Building, 5th Floor, Kalyani Nagar, Pune, Maharashtra-411014, BRANCH OFFICE:- 7th Floor, Sumer Plaza, Unit No. 702 Marol Maroshi Road, Sankasth Pada Welfare Society, Marol, Andheri East Road, Mumbai, Maharashtra- 400059 Authorized Officer's Details: Name: Vishwajeet Tusharkant Singh, E-mail: vishwajeet.singh@bajajfinserv.in, Mob No. 9519141202 & 9765685946 8659189048

PUBLIC NOTICE FOR E-AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF THE SECURITY INTEREST ACT 2002 (Act)

Notice is hereby given to the public in general that the below mentioned Borrower/co-borrower mortgaged the immovable property which is described hereunder to Bajaj Housing Finance Limited ("BHFL") and the possession of the said immovable property ("secured asset/property") has been taken over by the Authorized Officer in accordance of the SARFAESI Act 2002 and rules there to. The secured asset will be sold through public auction by bidding for realization of the loan dues, applicable interest, charges and costs etc., payable to BHFL as detailed below. The secured asset is being sold on 21/08/2024 and the bidding will be held on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS" AND "WITHOUT RECOURSE BASIS" under the rule number 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules (hereinafter referred to as the rules) and on the terms and conditions specified here-under:

LOAN ACCOUNT DETAILS / BORROWER(S) & GUARANTOR'S NAME & ADDRESS	1. DATE & TIME OF E-AUCTION 2. LAST DATE OF SUBMISSION OF EMD 3. DATE & TIME OF THE PROPERTY INSPECTION 4. PROPERTY DESCRIPTION	1. RESERVE PRICE 2. END OF THE PROPERTY 3. BID INCREMENT
LAN: H577HLL0090118 & H405HLT022202 1. SHYAMKUMAR M ADLAGATTA (BORROWER) AT 20 FLOOR-2 CENTURY MILL CHAWL PANDURANG BUDHAKAR MARG, NEAR DORDRASHAN KENDRA WORLI COLONY MUMBAI-400018 TOTAL OUTSTANDING: Rs. 42,19,406/- (Rupees Four Two Lakhs Nineteen Thousand Four Hundred Sixty Only) Along with future interest and charges accrued w.e.f 24/07/2024	1) E-AUCTION DATE :- 21-08-2024 BETWEEN 11:00 AM TO 12:00 PM WITH UNLIMITED EXTENSION OF 5 MINUTES 2) LAST DATE OF SUBMISSION OF EMD WITH KYC IS:- 20-08-2024 UP TO 5:00PM. (IST.) 3) DATE OF INSPECTION: 03-08-24 to 19-08-2024 BETWEEN 11:00 AM TO 4:00 PM (IST). 4) Description Of The Immovable Property: All that piece and parcel of the property FLAT NO 607 6TH FLOOR ORCHID E WING GOLDEN DREAM 10 TALOJA MIDC ROAD KALYAN THANE MAHARASHTRA-421204	Rs. 18,00,000/- (Rupees Eighteen Lakhs Only) EMD: Rs. 1,80,000/- (Rupees One Lakh Eighty Thousand Only) 10% of Reserve Price. BID INCREMENT :- RS.25,000/- (RUPEES TWENTY FIVE THOUSAND ONLY) & IN SUCH MULTIPLES.

Terms and Conditions of the Public Auction are as under:

1. Public Auction is being held on "AS IS WHERE IS, AS IS WHAT IS AND WITHOUT RECOURSE BASIS" and is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to Bajaj Housing Finance Limited. 2. The Secured asset will not be sold below the Reserve price. 3. The Auction Sale will be online through e-auction portal. 4. The e-Auction will take place through portal <https://banksauces.in>, on 21.08.2024 from 11:00 AM to 12:00 PM to onwards with unlimited auto extension of 5 minutes each. 5. For detailed terms and conditions please refer company website URL <https://www.bajajhousingfinance.in/auction-notices> or for any clarification please connect with Authorized Officer.

Date: 03/08/2024 Place: Mumbai
Authorized Officer (Vishwajeet Tusharkant Singh) Bajaj Housing Finance Limited

ASIA CAPITAL LIMITED
CIN: L65933MH1983PLC342502
Registered Office : 203, Aziz Avenue, CTS-1381, Near Railway Crossing Vallabhnagar Patel Road, Vile Parle (W), Mumbai- 400 056
Phone: 022-22100787/ 8011 802 Email: info@asiacapital.in Website: www.asiacapital.in

Statement of Standalone Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2024 (Amount in Thousands)

Particular	Quarter ended		Year ended	
	30-06-24 Unaudited	31-03-2024 Audited	30-06-23 Unaudited	31.03.2024 Audited
1. Total Income from operations	1352.66	1549.31	1,267.79	5445.44
2. Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1115.22	934.68	451.17	2754.32
3. Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	870.24	663.32	334.05	2046.05
4. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	870.24	663.32	334.05	2046.05
5. Paid up Equity Share Capital (face value of Rs. 10 each)	30,920	30,920	30,920	30,920
6. Earnings Per Share (Of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)				
1. Basic:	0.28	0.21	0.11	0.66
2. Diluted:	0.28	0.21	0.11	0.66

Note:-

1. The above Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2024 have been reviewed by the Audit Committee of the Board and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on August 02, 2024 in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. An Limited Review Report as required as per the listing agreement has been carried out by the Statutory Auditors of the Company.

2. Previous period figures have been regrouped, re-arranged and re-classified wherever necessary to conform to the current period's classification.

3. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of the Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2024 are available on the Stock Exchange websites: www.bseindia.com and Company's website: https://www.asiacapital.in

By the order of the Board
For Asia Capital Limited
Sd/-
Santosh Suresh Choudhary
Managing Director
DIN: 05245122

Place : Mumbai
Dated : August 02, 2024

DOLPHIN OFFSHORE ENTERPRISES (INDIA) LIMITED
CIN: L11101MH1979PLC021302 Email: cs@dolphinoffshore.com web: www.dolphinoffshore.com
REG. OFFICE: UNIT 301, A WING, KANAKIA ZILLION, JUNCTION OF LBS MARG & CST ROAD, KURLA WEST, MUMBAI 400070. Ph: +91 6357073229.

EXTRACTS OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30th JUNE 2024 (₹. In Lakhs except per share data)

Sr No	Particulars	QUARTER ENDED		YEAR ENDED
		30-06-24 Unaudited	30-06-23 Unaudited	31-03-24 Audited
1	Total Income from Operations (net)	1,022.65	69.49	1,096.52
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items	794.55	(88.34)	(131.70)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	794.55	13.16	26.35
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	755.17	13.16	557.28
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	762.34	13.16	543.43
6	Equity Share Capital (Face Value of ₹. 1/- per share)	400.05	315.85	400.05
7	Other Equity	-	-	21,732.62
8	Earning per share of ₹. 1/- each (from Continuing and Discontinuing Operations)	1.89	0.17	1.59
	Basic (in ₹.)	1.89	0.17	1.59
	Diluted (in ₹.)	1.89	0.17	1.59

The above consolidated financial results of Dolphin Offshore Enterprises (India) Limited, its subsidiary have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 02nd August 2024. The statutory auditor have carried out Limited Review of above consolidated financial results of the Company.

KEY STANALONE FINANCIAL INFORMATION IS GIVEN BELOW: (₹. In Lakhs except per share data)

Sr No	Particulars	QUARTER ENDED		YEAR ENDED
		30-06-24 Unaudited	30-06-23 Unaudited	31-03-24 Audited
1	Total Income from Operations (net)	188.51	69.49	1,096.52
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional Items)	141.57	(88.34)	(114.82)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	141.57	13.16	43.23
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	102.19	13.16	574.16
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	102.19	13.16	574.16
6	Equity Share Capital (Face Value of ₹. 1/- per share)	400.05	315.85	400.05
7	Other Equity	-	-	14,527.55
8	Earning per share of ₹. 1/- each (from Continuing and Discontinuing Operations)	0.26	0.17	1.63
	Basic (in ₹.)	0.26	0.17	1.63
	Diluted (in ₹.)	0.26	0.17	1.63

1. The above standalone financial results of Dolphin Offshore Enterprises (India) Limited have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 02nd August 2024. The statutory auditor have carried out Limited Review of above standalone financial results of the Company.

2. The above is an extract of the detailed format of quarter ended financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the financial results for the quarter ended 30th June, 2024 are available on the Stock Exchange website (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.dolphinoffshore.com).

On behalf of Board of Directors
Dharen Savla
Chairman & Non-Executive Director - DIN:00145587

Branch : PUNE LAN No. 402HSL0102863885
All that piece and parcel of the Non-agricultural Property described as: Flat No 402 HSL 0102863885 At Flat No 5/3 Sonal Park K/ No A 403, Kondave Dhawade, Nr Anjali, Pune, Maharashtra-411023

Branch : PUNE LAN No. 402HSL07161609 and H402HSL0791023
All that piece and parcel of the Non-agricultural Property described as: Flat No.1401, 14th Floor Building, No. D. Elina Living Sr. No.43, And Others Mohammadwadi, Pune, Maharashtra-411060

Branch : PUNE LAN No. 402HSL0101236227 and 402HSL0101242790
All that piece and parcel of the Non-agricultural Property described as: Flat No 306 D Wing 3rd Floor Vrinda Ban Scooty, Dehu Road Bsnl Telephone Exchange Kivale Near, Bank of India, Dehu Road, Maharashtra-412101

Branch : MUMBAI LAN No. 405HSL0920796 and H405HSL0927550
All that piece and parcel of the Non-agricultural Property described as: FLAT NO 608, 6TH FLOOR, F WING, SKY CITY, PHASE 1 BUILDING NO 2, BESIDES RIDHI VINAYAK VILLAGE NILEMORE, VIRAR WEST DIST. PALGHAR, MAHARASHTRA-401305

Branch : MUMBAI LAN No. 405HSL0265947 and H405HSL0271376
All that piece and parcel of the Non-agricultural Property described as: Flat No 110, 01st Floor, B Wing, Progressive Signature CHSL, Plot No 53 And 54, Sector 06, Ghansoli, Navi Mumbai, Thane, Maharashtra-400701

Branch : MUMBAI LAN No. 405HSL79260834 and 405HSL79530005
All that piece and parcel of the Non-agricultural Property described as: Flat No. 701, adm 473 sq ft. open terrace carpet, on Seventh Floor, Jai Nat Bhawan, 59, Anushakti Nagar, Near Barc Flyover Barc Colony, Mumbai, Maharashtra-400094

Branch : PUNE LAN No. 402HSL0102863885
All that piece and parcel of the Non-agricultural Property described as: Flat No 403 4th Floor Wing A, Sonal Park Survey No 3, Hissa No 5 Kondhwa Dhawade-411024

Branch : PUNE LAN No. 402HSL07161609 and H402HSL0791023
All that piece and parcel of the Non-agricultural Property described as: Flat No.1401, 14th Floor Building, No. D. Elina Living Sr. No.43, And Others Mohammadwadi, Pune, Maharashtra-411060

Branch : PUNE LAN No. 402HSL0101236227 and 402HSL0101242790
All that piece and parcel of the Non-agricultural Property described as: Flat No 306 D Wing 3rd Floor Vrinda Ban Scooty, Dehu Road Bsnl Telephone Exchange Kivale Near, Bank of India, Dehu Road, Maharashtra-412101

Branch : MUMBAI LAN No. 405HSL0920796 and H405HSL0927550
All that piece and parcel of the Non-agricultural Property described as: FLAT NO 608, 6TH FLOOR, F WING, SKY CITY, PHASE 1 BUILDING NO 2, BESIDES RIDHI VINAYAK VILLAGE NILEMORE, VIRAR WEST DIST. PALGHAR, MAHARASHTRA-401305

Branch : MUMBAI LAN No. 405HSL0265947 and H405HSL0271376
All that piece and parcel of the Non-agricultural Property described as: Flat No 110, 01st Floor, B Wing, Progressive Signature CHSL, Plot No 53 And 54, Sector 06, Ghansoli, Navi Mumbai, Thane, Maharashtra-400701

Branch : MUMBAI LAN No. 405HSL79260834 and 405HSL79530005
All that piece and parcel of the Non-agricultural Property described as: Flat No. 701, adm 473 sq ft. open terrace carpet, on Seventh Floor, Jai Nat Bhawan, 59, Anushakti Nagar, Near Barc Flyover Barc Colony, Mumbai, Maharashtra-400094

Branch : PUNE LAN No. 402HSL0102863885
All that piece and parcel of the Non-agricultural Property described as: Flat No 403 4th Floor Wing A, Sonal Park Survey No 3, Hissa No 5 Kondhwa Dhawade-411024

Branch : PUNE LAN No. 402HSL07161609 and H402HSL0791023
All that piece and parcel of the Non-agricultural Property described as: Flat No.1401, 14th Floor Building, No. D. Elina Living Sr. No.43, And Others Mohammadwadi, Pune, Maharashtra-411060

Branch : PUNE LAN No. 402HSL0101236227 and 402HSL0101242790
All that piece and parcel of the Non-agricultural Property described as: Flat No 306 D Wing 3rd Floor Vrinda Ban Scooty, Dehu Road Bsnl Telephone Exchange Kivale Near, Bank of India, Dehu Road, Maharashtra-412101

Branch : MUMBAI LAN No. 405HSL0920796 and H405HSL0927550
All that piece and parcel of the Non-agricultural Property described as: FLAT NO 608, 6TH FLOOR, F WING, SKY CITY, PHASE 1 BUILDING NO 2, BESIDES RIDHI VINAYAK VILLAGE NILEMORE, VIRAR WEST DIST. PALGHAR, MAHARASHTRA-401305

Branch : MUMBAI LAN No. 405HSL0265947 and H405HSL0271376
All that piece and parcel of the Non-agricultural Property described as: Flat No 110, 01st Floor, B Wing, Progressive Signature CHSL, Plot No 53 And 54, Sector 06, Ghansoli, Navi Mumbai, Thane, Maharashtra-400701

Branch : MUMBAI LAN No. 405HSL79260834 and 405HSL79530005
All that piece and parcel of the Non-agricultural Property described as: Flat No. 701, adm 473 sq ft. open terrace carpet, on Seventh Floor, Jai Nat Bhawan, 59, Anushakti Nagar, Near Barc Flyover Barc Colony, Mumbai, Maharashtra-400094

Branch : PUNE LAN No. 402HSL0102863885
All that piece and parcel of the Non-agricultural Property described as: Flat No 403 4th Floor Wing A, Sonal Park Survey No 3, Hissa No 5 Kondhwa Dhawade-411024

Branch : PUNE LAN No. 402HSL07161609 and H402HSL0791023
All that piece and parcel of the Non-agricultural Property described as: Flat No.1401, 14th Floor Building, No. D. Elina Living Sr. No.43, And Others Mohammadwadi, Pune, Maharashtra-411060


शनिवार, दि. ०३ ऑगस्ट २०२४

पावसामुळे क्षतीग्रस्त रस्त्यांची दुरुस्ती प्राधान्याने करा – धर्मरावबाबा आत्राम

गडचिरोली, दि.२ : गडचिरोली जिल्ह्यात पावसामुळे रस्त्यांवर जागोजागी खडे पडल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे. राष्ट्रीय महामार्ग, सर्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या रस्ते बांधकाम विभागाने तातडीने खडे बुजवून रस्ते दुरुस्त करावे. तसेच रस्ते बांधकामाची मंजूरी असतांनाही ज्या कंत्राटदारांनी विहित मुदतीत कामे पूर्ण केली नाही त्यांना ब्लंकलिस्ट करून अक्षम्य दिरंगाई करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले.

अहेरी मतदार संघातील विकास कामांचा आढावा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेतला. जिल्हाधिकारी संजय द्नेने, सिनेट सदस्य तनुशी आत्राम, अहेरी उपविभागीय अधिकारी आदित्य जीवने, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा नियोजन अधिकारी पाचकवडे यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यात नुकतेच मोठ्या प्रमाणात झालेल्या पाऊस व पूरामुळे रस्ते व पूल क्षतीग्रस्त झाले आहेत. त्यांची तातडीने दुरुस्ती करावी. आलापल्ली, लगाम, मार्कंडा, खमनपूर, आष्टी, भामरागड, सिरोंचा, रेपणपल्ली या मार्गांवर मोठ्या प्रमाणात खडे पडल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका होवू शकतो, त्यामुळे तातडीने या मार्गांवरील खडे बुजविण्यात यावे. लगाम ते आलापल्ली या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाला वनविभागाचीही परवानगी मिळाली आहे, त्यामुळे कोणतीही कारणे न देता येथील रस्ते बांधकामाची कामांना सुरवात करावी. अपूर्ण रस्ते बांधकामांमुळे जिल्ह्याची नाहक बदनामी होत असून याबाबतची कोणताही निष्काळजीपणे खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा मंत्री आत्राम यांनी दिला. अहेरी येथे ब्लडबँकेच्या इमारतीकरीता १ कोटी ७0 लाख निधी मंजूर करण्यात आला असल्याने इमारतीचे बांधकाम तातडीने पूर्ण करून ब्लडबँक सुरू करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या परवानगीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

<

 शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कं. लि.
<p>सीआयएन: एल६५१०एमएच१८४पीएलसी१९७६९५ नॉंदणीकृत कार्यालय: www.shubham.co, कॉर्पोरेट कार्यालय: गुणम हाऊस, २४, उद्योग विहार, फेज ४, मुलान-६२०१५, नोंदणी कार्या: ६०८-६०९, द्वा मजला, ब्लॉक सी, अत्सल इन्फोर्पल टावर, कम्युनिटी सेंटर, नंदा विहार, नवी दिल्ली-११००२८.</p>
सूचना
<p>येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे शाखा कार्यालय-१ला मजला, कार्यालय क्र.१०१, 'सी' विंग, उपा सेकुलर बाग, कल्याण पश्चिम, कल्याण, महाराष्ट्र-४२१३०८ (भारत) हे उनाम संधी घेण्यासाठी दिनांक ४ नोव्हेंबर, २०२४ रोजी कार्यालयीन वेळ समाप्त झाल्यापासून कार्याजाकरिता बंद केले जाईल. तथापि कंपनीकडून त्यांच्या ग्राहकांना १ दिना मजला, शुभ आपाटॅ., संतोषी माता रोड, कल्याण पश्चिम, महाराष्ट्र-४२१३०९ (भारत) या कार्यालयानु सेवा पुर्विली जाईल. जर सर्वसामान्य जनतेस याबाबत काही प्रश्न असल्यास त्यांनी कृपया आमचे कस्टमर केअर ज्याचे तपशील www.shubham.co वर नमूद केले आहे, त्यावर संपर्क करावा.</p>
<p align="right">च्या वतीने व करिता शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लि. सही/- संजय चतुर्वेदी, सीईओ</p>
<p>ठिकाण: गुरुग्राम दिनांक: ०३.०८.२०२४</p>

श्यामकमल इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड				
<p>सीआयएन: एल६५१०एमएच१८४पीएलसी०२८५५४ पत्ता: दुकान क्र.२५, एलजी टाईट डी मॉल, चंदावरकर रोड, बीएससी वाई समोर, बोरिवली पश्चिम, मुंबई-४०००२२.</p>				
<p>३० जुन, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवार्षिकरीता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल</p>				
	संपलेली तिमाही	वर्ष ते वार्षिक आकडे	मागील वर्षील संपलेले संवधिप ३ महिने	
तपशील	३०.०६.२४	३१.०३.२४	३०.०६.२३	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२७.५५	१.८८	०.०५	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(कर, अपवादाल्क आणि/किंवा विशेष साधारण बाबतूई)	-०.५०	-२१.०६	-०.१९	
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(अपवादाल्क आणि/किंवा विशेष साधारण बाबतंनर)	-०.५०	-२१.०६	-०.१९	
करनंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(अपवादाल्कआणि/किंवा विशेष साधारण बाबतंनर)	-०.५०	-२१.०६	-०.१९	
कालावधीकरिता एकूण सर्व्क उत्पन्न (करनंतर)	०.००	-२०.३१	-०.२५	
समाप्ता मांडवल	१०४८.००	१०४८.००	८२९.००	
समाप्ता मांडवलाचे दर्तीस मुल्य	१०/-	१०/-	१०/-	
उत्पन्न प्रतिभाा (मूळ व सीमिकृत)	०.००	-०.२५	-०.०१	
टिप:				
१. सेबी (लिस्टिंग) अॅण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.sunriseindustrial.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.				श्यामकमल इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडकरिता सही/- जतिन शाह (व्यवस्थापकीय संचालक)
दिनांक: ३१.०७.२०२४ ठिकाण: अहमदाबाद				डीआयएन:०२५१९१७

अभिनंदन इंटरप्राइजेस लिमिटेड				
<p>सीआयएन:एल१७११९एमएच१८४पीएलसी१९७६९४ नॉंदणीकृत कार्यालय: वॉर्डन हाऊस, ३४०, जे.जे.रोड, भायखळा, मुंबई-४००००८. दूर: ९११-२२-२३०२७०००, फॅक्स:९११-२२-२३०७७२३१ वेबसाईट:www.abhinandanenterprisesltd.com, ई-मेल:cosec@abhinandanenterprisesltd.com</p>				
<p>३० जुन, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल</p>				
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
तपशील	३०.०६.२०२४	३०.०६.२०२३	३१.०३.२०२४	अलेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१.११	१.१५	४.५१	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(कर, अपवादाल्क आणि/किंवा विशेष साधारण बाबतूई)	(०.७७)	(०.७५)	(०.९५)	
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(अपवादाल्क आणि/किंवा विशेष साधारण बाबतंनर)	(०.७७)	(०.७५)	(०.९५)	
करनंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(अपवादाल्क आणि/किंवा विशेष साधारण बाबतंनर)	(०.७७)	(०.७५)	(०.८३)	
कालावधीकरिता एकूण सर्व्क उत्पन्न (कालावधीकरिता सर्व्क उत्पन्न (करनंतर)	०.३४	०.०३	०.२५	
आणि इतर सर्व्क उत्पन्न (करनंतर)	११५.५०	११५.५०	११५.५०	
राष्ट्रीय-इतर समभाग (मागील वर्षाचा लेखापरिक्षित ताळेबंद परकाल दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वाळूट)	-	-	(०.७८)	
उत्पन्न प्रतिभाग (रु.५०/- प्रत्येकी)	(०.०७)	(०.०६)	(०.०७)	
(विशेष साधारण बाबतूई)	(०.०७)	(०.०६)	(०.०७)	
मूळ सीमिकृत	(०.०७)	(०.०६)	(०.०७)	
*वार्षिकीकरण नाही				
टिप:				
१. सेबी (लिस्टिंग) अॅण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.abhinandanenterprisesltd.com वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या www.mse.i ने वेबसाईटवर उपलब्ध आहे.				अभिनंदन इंटरप्राइजेस लिमिटेडकरिता शशी कुमार दुजारी
२. लेखा योजनेत कोणताही बदल नाही आणि म्हणून नफा व टोटावरील कोणताही प्रभाव देण्यात आलेला नाही.				संचालक (डीआयएन:००११६१३२)
३. अपवादाल्क किंवा विशेष साधारण बाब तजवीज केलेली नाही.				
ठिकाण: मुंबई दिनांक: ०२.०८.२०२४				

रिषभ एन्टरप्रायझेस लिमिटेड				
<p>सीआयएन:एल६५१०१एमएच१८४पीएलसी१९७६९५ नॉंदणीकृत कार्यालय: वॉर्न हाऊस, ३४०, जे.जे.रोड, भायखळा, मुंबई-४००००८. दूर:९११-२२-२३०२७०००, फॅक्स:९११-२२-२३०७७२३१, वेबसाईट:www.rishabhenterprisesltd.com, ई-मेल:cosec@rishabhenterprisesltd.com</p>				
<p>३०.०६.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल</p>				
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	
तपशील	३०.०६.२०२४	३०.०६.२०२३	३१.०३.२०२४	अलेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१.७७	१.८६	७.३५	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(कर, अपवादाल्क आणि/किंवा विशेष साधारण बाबतूई)	(०.२७)	(०.०५)	(०.२९)	
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(अपवादाल्क आणि/किंवा विशेष साधारण बाबतंनर)	(०.२७)	(०.०५)	(०.२९)	
करनंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(अपवादाल्क आणि/किंवा विशेष साधारण बाबतंनर)	(०.२७)	(०.०५)	१.८०	
कालावधीकरिता एकूण सर्व्क उत्पन्न (कालावधीकरिता सर्व्क उत्पन्न (करनंतर)	६.७३	०.८८	६.३३	
समाप्ता मांडवल	१००.००	१००.००	१००.००	
राष्ट्रीय-इतर समभाग (मागील वर्षाचा लेखापरिक्षित ताळेबंद परकाल दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वाळूट)	-	-	१२०.९१	
उत्पन्न प्रतिभाग (रु.५०/- प्रत्येकी)	०.०३	०.००	०.१८	
(विशेष साधारण बाबतूई)	०.०३	०.००	०.१८	
मूळ सीमिकृत	०.०३	०.००	०.१८	
*वार्षिकीकरण नाही				
टिप:				
१. सेबी (लिस्टिंग) अॅण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.rishabhenterprisesltd.com वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या www.mse.i ने वेबसाईटवर उपलब्ध आहे.				रिषभ एन्टरप्रायझेस लिमिटेडकरिता शशी कुमार दुजारी
२. लेखा योजनेत कोणताही बदल नाही आणि म्हणून नफा व टोटावरील कोणताही प्रभाव देण्यात आलेला नाही.				संचालक (डीआयएन:००११६१३२)
३. अपवादाल्क किंवा विशेष साधारण बाब तजवीज केलेली नाही.				
ठिकाण: मुंबई दिनांक: ०२.०८.२०२४				

रोज वाचा दै. ‘मुंबई लक्षदीप’

भैरव एन्टरप्रायझेस लिमिटेड				
<p>सीआयएन:एल६५१०१एमएच१८४पीएलसी२१७६९२ नॉंदणीकृत कार्यालय: वॉर्डन हाऊस, ३४०, जे.जे.रोड, भायखळा, मुंबई-४००००८. दूर:९११-२२-२३०२७००० फॅक्स:९११-२२-२३०७७२३१ वेबसाईट:www.bhairaventerprises.com ई-मेल:cosec@bhairaventerprises.com</p>				
<p>३० जुन, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल</p>				
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	
तपशील	३०.०६.२०२४	३०.०६.२०२३	३१.०३.२०२४	अलेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१.९७	१.९८	७.८६	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(कर, अपवादाल्क आणि/किंवा विशेष साधारण बाबतूई)	०.४५	०.०७	२.७९	
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(अपवादाल्क आणि/किंवा विशेष साधारण बाबतंनर)	०.४५	०.०७	२.७९	
करनंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(अपवादाल्क आणि/किंवा विशेष साधारण बाबतंनर)	०.४५	०.०७	२.४९	
कालावधीकरिता एकूण सर्व्क उत्पन्न (कालावधीकरिता सर्व्क उत्पन्न (करनंतर)	१.५०	२.०१	४.३५	
समाप्ता मांडवल	१००.००	१००.००	१००.००	
राष्ट्रीय-इतर समभाग (मागील वर्षाचा लेखापरिक्षित ताळेबंद परकाल दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वाळूट)	-	-	८६.९६	
उत्पन्न प्रतिभाग (रु.५०/- प्रत्येकी)	०.०४	०.००	०.२५	
(विशेष साधारण बाबतूई)	०.०४	०.००	०.२५	
मूळ सीमिकृत	०.०४	०.००	०.२५	
*वार्षिकीकरण नाही				
टिप:				
१. सेबी (लिस्टिंग) अॅण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.bhairaventerprises.com वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या www.mse.i ने वेबसाईटवर उपलब्ध आहे.				भैरव एन्टरप्रायझेस लिमिटेडकरिता शशी कुमार दुजारी
२. लेखा योजनेत कोणताही बदल नाही आणि म्हणून नफा व टोटावरील कोणताही प्रभाव देण्यात आलेला नाही.				संचालक (डीआयएन:००११६१३२)
३. अपवादाल्क किंवा विशेष साधारण बाब तजवीज केलेली नाही.				
ठिकाण: मुंबई दिनांक: ०२.०८.२०२४				

श्री गुरुदेव एन-ट्रेड लिमिटेड				
<p>सीआयएन:एल२१२२एमएच१८४पीएलसी२१७६९३ नॉंदणीकृत कार्यालय: वॉर्डन हाऊस, ३४०, जे.जे.रोड, भायखळा, मुंबई-४००००८. दूर:९११-२२-२३०२७०००, फॅक्स:९११-२२-२३०७७२३१ वेबसाईट:www.shrigurudevtrade.com, ई-मेल:cosec@shrigurudevtrade.com</p>				
<p>३०.०६.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल</p>				
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	
तपशील	३०.०६.२४	३०.०६.२४	३१.०३.२४	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१.३९	१.३९	५.६५	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(कर, अपवादाल्क आणि/किंवा विशेष साधारण बाबतूई)	३.१२	(१.१२)	०.६८	
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(अपवादाल्क आणि/किंवा विशेष साधारण बाबतंनर)	३.१२	(१.१२)	०.६८	
करनंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
कालावधीकरिता एकूण सर्व्क उत्पन्न (कालावधीकरिता सर्व्क उत्पन्न (करनंतर)	५.३३	०.८७	४.३१	
समाप्ता मांडवल	१०७६.००	१०७६.००	१०७६.००	
राष्ट्रीय-इतर समभाग (मागील वर्षाचा लेखापरिक्षित ताळेबंद परकाल दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वाळूट)	-	-	५४.३६	
उत्पन्न प्रतिभाग (रु.५०/- प्रत्येकी)	२.२९	(०.५०)	०.३५	
(विशेष साधारण बाबतूई)	२.२९	(०.५०)	०.३५	
मूळ सीमिकृत	२.२९	(०.५०)	०.३५	
*वार्षिकीकरण नाही				
टिप:				
१. सेबी (लिस्टिंग) अॅण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.shrigurudevtrade.com वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या www.mse.i ने वेबसाईटवर उपलब्ध आहे.				श्री गुरुदेव एन-ट्रेड लिमिटेडकरिता शशी कुमार दुजारी
२. लेखा योजनेत कोणताही बदल नाही आणि म्हणून नफा व टोटावरील कोणताही प्रभाव देण्यात आलेला नाही.				संचालक (डीआयएन:००११६१३२)
३. अपवादाल्क किंवा विशेष साधारण बाब तजवीज केलेली नाही.				
ठिकाण: मुंबई दिनांक: ०२.०८.२०२४				

हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड	
-------------------------------	--